



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
बुधवार, दि.१८ नोव्हेंबर, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८२ वी बैठक बुधवार, दि.१८ नोव्हेंबर, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निर्मत्रित
४)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. माने, संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] ०४ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव : ०४ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[२(१)] विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारी युवा महोत्सव फी रु.४०/- वरून रु.१२०/- करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी सन २०१४-१५ पासून रु.२,५०,०००/- अनुदान दिले जात होते. या दरम्यान महाविद्यालयाचा वाढता सहभाग विचारात घेता, सहभागी विद्यार्थी कलाकारांची वाढ होत आहे. वाढती महागाई लक्षात घेता, युवा महोत्सवाचे आयोजन करीत असताना यजमान महाविद्यालयास जास्तीत जास्त खर्चाचा भार सोसावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात युवा महोत्सवासाठी यजमान पद स्विकारण्याच्याप्रति शहरी व ग्रामीण महाविद्यालयातून उदासीनता दिसून येत आहे. विद्यार्थी कल्याण विभागाची फी स्वरूपातील उत्पन्नाची बाजू विचारात घेता, महाविद्यालयांनी प्रवेशाच्या वेळी प्रति विद्यार्थी रु.४०/- प्रमाणे आकारलेल्या फी पैकी महाविद्यालयाचा वाटा रु.१६/- ठेवण्यात येतो व उर्वरीत रु.२४/- प्रति विद्यार्थी विद्यापीठाकडे जमा करण्यात येते. जमा झालेल्या रकमेतून विभागाकडील युवा महोत्सवातील इतर खर्च तसेच इंद्रधनुष्य युवा महोत्सवातील, पश्चिमविभागीय युवा महोत्सवातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण खर्च भागविण्यात येतो. महाविद्यालयाचा वाटा प्रति विद्यार्थी रु.१६/- चा विचार होता, लहान महाविद्यालयात अतिशय कमी रक्कम जमा होत असल्यामुळे व युवा महोत्सवाच्या कला प्रकाराचा व एकूण संघाच्या खर्चाचा विचार करता युवा महोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग करण्यासाठी महाविद्यालये रस दाखवत नाहीत. परिणामी विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजनास अडचणी येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष (२०१६-१७) पासून यजमान महाविद्यालयास अनुदान वाढवून देणे आवश्यक आहे. उपरोक्त नुसार अनुदानात वाढ केल्यानंतर, युवा महोत्सवातील इतर खर्च तसेच इंद्रधनुष्य युवा महोत्सवातील, पश्चिम विभागीय युवा महोत्सवातील तसेच राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण खर्चाचा विचार करता, युवा महोत्सवासाठी केलेली अंदाजपत्रकीय तरतूद अत्यंत कमी पडत आहे. त्यासाठी दि.४/११/२०१५ रोजीच्या युवा महोत्सव समितीच्या बैठकीत विषय क्र. ५ अन्वये संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या फी मध्ये प्रति विद्यार्थी रु.४०/- वरून रु.१२०/- इतकी वाढ करून त्यातील रक्कम रु.४८/- महाविद्यालयाच्या खर्चासाठी ठेवून उर्वरीत रु.७२/- विद्यापीठाकडे जमा करण्याबाबतचा विषय हा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. शिफारसीनुसार सन २०१६-१७ या वर्षापासून संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्यावेळी आकारण्यात येणाऱ्या फी मध्ये प्रति विद्यार्थी रु.४०/- वरून रु.१२०/- इतकी वाढ करून त्यातील रक्कम रु.४८/- महाविद्यालयाच्या खर्चासाठी ठेवून उर्वरीत रु.७२/- विद्यापीठाकडे जमा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: युवा महोत्सव समितीने केलेल्या शिफारशीनुसार, संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ परिसर संकुलातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे युवा महोत्सव शुल्क रु.४०/- वरून रु.१२०/- करण्यास व ही वाढ शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून लागू करण्यास व रु.१२०/- पैकी रु.४८/- महाविद्यालयाने त्यांच्या खर्चासाठी ठेवून उर्वरीत रु.७२/- विद्यापीठास जमा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(२)] दरपत्रके / निविदा उघडण्यासाठी मा.कुलगुरु यांनी स्थापित केलेल्या समितीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाकडील प्रशासकीय विभाग व संकुलाकडे प्राप्त झालेली दरपत्रके / निविदा ह्या महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठासाठी लागू केलेली समान लेखा संहिता (Common Accounts Code) मधील Appendix - I मध्ये Financial Delegation Power मध्ये ६) ii) iii) iv) नुसार उघडण्याचे अधिकार खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत.

अ.क्र.	तपशील	अधिकार
१.	संकुले / प्रशासकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या निविदा	वित्त व लेखा अधिकारी व दोन खरेदी समितीचे सदस्य.
२.	पदव्युत्तर विभागाकडे प्राप्त झालेली दरपत्रके	मा.कुलगुरु यांनी नियुक्त केलेली संकुलाकडील उपसमिती.
३.	प्रशासकीय विभागाकडे प्राप्त झालेली दरपत्रके	वित्त व लेखा अधिकारी व एक खरेदी समिती सदस्य (रु.२५,०००/- वर).

विद्यापीठाकडील विविध अधिकार मंडळाची मुदत दि.३१/०८/२०१५ रोजी संपलेली आहे. नवीन अधिकार मंडळे स्थापन होईपर्यंत दरपत्रके / निविदा उघडण्यासाठी खालीलप्रमाणे समिती स्थापित करावी असे वाटते.

अ.क्र.	तपशील	अधिकार
१.	संकुलाकडे प्राप्त झालेल्या निविदा	वित्त व लेखा अधिकारी, दोन संवैधानिक अधिकारी व संबंधित संकुलाचे संचालक
२.	प्रशासकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या निविदा	वित्त व लेखा अधिकारी व दोन संवैधानिक अधिकारी
३.	पदव्युत्तर विभागाकडे प्राप्त झालेली दरपत्रके (रु.१ लाख पर्यंत)	मा.कुलगुरु यांनी नियुक्त केलेली संकुलाकडील उपसमिती
४.	प्रशासकीय विभागाकडे प्राप्त झालेली दरपत्रके	संबंधित विभागाचे संवैधानिक अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी व इतर विभागाचा एक संवैधानिक अधिकारी (रु.२५,०००/- वर).

सबब, दरपत्रके / निविदा उघडण्यासाठी वरील प्रमाणे समिती स्थापित करण्यास मा.कुलगुरु यांनी मान्यता दिली असून सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव : दरपत्रके / निविदा उघडण्यासाठी मा.कुलगुरुंनी समिती गठीत केलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[२(३)] प्रस्तुत विद्यापीठातील पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या सहामाही प्रगती अहवाल व पीएच.डी. शुल्क प्रस्तुत विद्यापीठाकडे विलंबाने सादर केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम सुधारीत करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: व्यवस्थापन परिषदेच्या दि.०३ मार्च, २०१४ च्या बैठकीतील ठराव क्र. ४(६) व विद्यापरिषदेच्या दि.२४ एप्रिल, २०१४ च्या बैठकीतील ठराव क्र. २४१ नुसार पीएच.डी. अभ्यासक्रम संचालित संशोधन सुविधा मार्गदर्शक नियमावली मंजूर करण्यात आलेली आहे. सदर नियमावलीतील नियम क्र. १७ व १८ नुसार विद्यार्थ्यांने विहित वेळेत सहामाही प्रगती अहवाल व शुल्क न जमा केल्यास दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब विचारार्थ).

अ. क्र.	तपशील	कालावधी	दंडाची रक्कम
१	सहामाही प्रगती अहवाल	सहा महिने	५०० (Per Term)
२	पीएच.डी. शुल्क	वार्षिक (जानेवारी/जुलै)	५०० (प्रति वर्ष)

ठराव : प्रस्तुत विद्यापीठातील पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या सहामाही प्रगती अहवाल व पीएच.डी. शुल्क प्रस्तुत विद्यापीठाकडे विलंबाने सादर केल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम खालीलप्रमाणे सुधारीत करण्यास व सदरच्या बदलाची अंमलबजावणी जानेवारी २०१६ पासून करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	तपशील	कालावधी	सध्याची दंडाची रक्कम	दंडाची सुधारीत केलेली रक्कम
१	सहामाही प्रगती अहवाल	सहा महिने	रु.५००/- (Per Term)	रु.१,०००/- (Per Term)
२	पीएच.डी. शुल्क	वार्षिक (जानेवारी / जुलै)	रु.५००/- (प्रति वर्ष)	जानेवारी / जुलै मध्ये शुल्क भरल्यास दंड नाही. <ul style="list-style-type: none"> • एक महिना उशीर झाल्यास रु.५००/- • दोन महिने उशीर झाल्यास रु.७००/- • तीन महिने उशीर झाल्यास रु.१,०००/- • आणि यापुढे प्रत्येक महिन्याकरिता दरमहा रु.१,०००/-.

टीप: संशोधन केंद्राने त्यांच्याकडे जमा झालेले शुल्क दि. ५ फेब्रुवारी / दि. ५ ऑगस्ट पर्यंत विद्यापीठात जमा करावेत अन्यथा वरीलप्रमाणे दंड संशोधन केंद्रास भरावा लागेल.

[२(४)] जनविकास केंद्रांतर्गत चालणाऱ्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क व गुणपत्रिकेच्या शुल्क वाढीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर.

(टिपणी: जनविकास केंद्रांतर्गत विविध अभ्यासक्रम सुरु आहेत. सद्यः स्थितीत सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेसाठी प्रति विषय रु.३०/- इतके शुल्क व प्रमाणपत्रासाठी रु. २५/- इतके शुल्क आकारले जाते. तथापि प्रिंटींगचा वाढता खर्च व परीक्षेचे आयोजन करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत सध्याचे शुल्क फारच कमी आहे. तसेच यामध्ये जनविकास केंद्र सुरु झालेपासून कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. वरील शुल्कात वाढ करण्याची बाब मा. कुलगुरु महोदयांना दि. १६/०७/२०१५ रोजीच्या टिपणीअन्वये सादर केली असता, मा. कुलगुरु महोदयांनी प्रति विषय ५०/- रु. इतके शुल्क व गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क ५०/- इतकी करण्यास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम २८ (फ) नुसार शुल्क व इतर आकार निश्चित करण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेला असल्याने सदरच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर.

ठराव : जनविकास केंद्रांतर्गत चालणाऱ्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क प्रति विषय रु.५०/- व गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क रु.५०/- इतके आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(५)] विद्यापीठाचे प्रथम मुल्यांकन संदर्भातील नॅक बेंगलोर सहयोगी समितीने सादर केलेला अहवाल विचारार्थ.

(टिपणी: उच्च शिक्षणाच्या राष्ट्रीय ध्येय धोरणानुसार सोलापूर विद्यापीठाने नॅक बेंगलोर यांचेकडून विद्यापीठाचे प्रथम मुल्यांकन करून घेण्यास्तव विद्यापीठात स्वतंत्र अंतर्गत गुणवत्ता प्रमाणिकरण कक्षाची स्थापना करून विद्यापीठाचे हेतूपत्र (Letter of Intention) दि. २२/०५/२०१४ रोजी सादर करण्यात आले होते. सदर हेतू पत्रास स्विकृती दि. २०/०६/२०१४ रोजी नॅक बेंगलोर यांचेकडून प्राप्त झाली. प्रस्तुत हेतू स्विकृती पत्रात विद्यापीठाने विद्यापीठाचा स्वयं अध्ययन अहवाल दि. २०/११/२०१४ पूर्वी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा व दि. २०/१२/२०१४ पूर्वी नॅक बेंगलोर यांना त्याच्या १० स्थळप्रती डाकेने पाठवावे, असे सूचित केले.

या अनुषंगाने विद्यापीठाने विद्यापीठ स्तरावर सुकाणू समिती स्थापन करून विद्यापीठाचा स्वयं अध्ययन अहवाल दि.१६/११/२०१४ रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करून दि.०९/१२/२०१४ रोजी त्याच्या १० स्थळप्रती नॅक बेंगलोर यांना स्पीड पोस्ट द्वारे पाठविण्यात आल्या होत्या. यास अनुसरून दि.०९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर, २०१५ दरम्यान नॅक बेंगलोर यांची १) प्रा. एस. ए. बारी, अध्यक्ष, २) प्रा.ओखील कुमार मेढी, सदस्य, ३) प्रा. के. बी. बुधोरी, सदस्य, ४) प्रा. ओ. पी. सिंग, सदस्य, ५) प्रा. एस. एम. के. कादरी, सदस्य, ६) डॉ. निरंजन व्हनाली, सदस्य, ७) डॉ. गणेश हेगडे, समन्वयक अशा एकूण ०७ सदस्यीय सहयोगी समितीने (NAAC-Peer Team) विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुले, प्रशासकीय विभाग व सहयोगी सेवा विभाग यांना भेट देवून विद्यापीठाशी निगडित विविध अधिकार मंडळे, प्राचार्य, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांचेशी सुसंवाद साधून या संदर्भातील अहवाल दि. १२ सप्टेंबर, २०१५ रोजी मा. कुलगुरु महोदय यांना सादर करण्यात आला होता.

नॅक बेंगलोर यांच्या दहाव्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रथम मुल्यांकन फेरीतील महाविद्यालये व विद्यापीठ यांचे मानांकन निकाल नॅक बेंगलोर यांचे www.naac.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द झालेनुसार आपल्या विद्यापीठास 'ब' (गुण २.६२) मानांकन प्राप्त झाले आहे.

सबब, विद्यापीठाचे प्रथम मुल्यांकन संदर्भातील नॅक बेंगलोर सहयोगी समितीने सादर केलेला अहवाल विचारार्थ सादर)

ठराव : नॅक सहयोगी समितीने दि.०९ ते १२ सप्टेंबर, २०१५ दरम्यान विद्यापीठास भेट देवून केलेल्या मूल्यांकनाचा अहवाल सर्वानुमते स्विकारण्यात येवून नॅक सहयोगी समितीकडून झालेल्या प्रथम मूल्यांकनात विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने "ब" मानांकन (CGPA २.६२) मिळाल्याबद्दल सर्वांचे सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले.

[२(६)] शै.वर्ष २०१५-१६ मध्ये प्रि.के.पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने बी.बी.ए. या अभ्यासक्रमाकरीता मुळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असल्याने सदर महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रि.के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने त्यांच्या महाविद्यालयातील बी.बी.ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरीता ९ विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा (अतिरिक्त ०५) व बी.सी.ए.भाग १ अभ्यासक्रमाकरीता ०२ विद्यार्थी प्रवेशित करण्यास मान्यता मिळण्याबाबत दि. ०७/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविलेले आहे.

उक्त बाब अवलोकनी घेता, शै.वर्ष २०१५-१६ मध्ये प्रि.के.पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने त्यांच्याकडील बी.बी.ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरीता त्यांच्या प्रवेश क्षमता ६० असताना ६५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे. म्हणजेच अतिरिक्त ५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे.

सदरबाबत कार्यालयीन निवेदन खालीलप्रमाणे :-

- प्रि.के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयातील बी.बी.ए.भाग १ या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश क्षमता ६० आहे.
- सदर महाविद्यालयाने शै.वर्ष २०१५-१६ मध्ये बी.बी.ए. व बी.सी.ए. अभ्यासक्रमाकरिता प्रत्येकी १०% जादा विद्यार्थ्यांची मागणी केलेली होती. तथापि सदरची मागणी मा.कुलगुरु महोदयांनी अमान्य केलेली होती. व तसे संबंधित महाविद्यालयास दुरध्वनीद्वारे कळविण्यात आलेले होते.
- तथापि उक्त प्रवेश लक्षात घेता सदर महाविद्यालयाने कार्यालयाची १०% जादा विद्यार्थ्यांची मान्यता अमान्य करण्यात आल्याचे कळवूनही महाविद्यालयाने जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दिसते.
- महाविद्यालयाच्या म्हणण्यानुसार बी.बी.ए. अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० असून महाविद्यालयाने मात्र ६५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दिसून येते. म्हणजेच महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता न घेता अतिरिक्त ०५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दिसून येते.
- बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची परीक्षा ही १६ नोव्हेंबर, २०१५ पासून सुरु झालेली असून अतिरिक्त तथा लॉगीन न झालेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकत होते त्यास्तव विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मा.कुलगुरु

महोदयानी नियमाप्रमाणे दंड व्हावा असे नमूद करुन खास बाब म्हणून मान्यता दिलेली आहे.

- उपरोक्त महाविद्यालयास शै.वर्ष २०१४-१५ मध्ये बीबीए अभ्यासक्रमास प्रवेशक्षमतेपेक्षा जादा ०६ विद्यार्थी मान्यतेशिवाय प्रवेशित केल्यामुळे दि.०४/११/२०१५ रोजी झालेल्या मा.व्यवस्थापन परिषदेने रु.६ लाख दंड केलेला असून महाविद्यालयास संलग्निकरण का काढून घेवू नये असा खुलासा महाविद्यालयाकडून घ्यावा असा ठराव झालेला असून सदर ठरावावर पुढील कार्यवाही सुरु आहे.

वास्तविक पाहता कोणत्याही महाविद्यालयाला त्यांच्याकडील कोणत्याही अभ्यासक्रमाला मान्यताप्राप्त प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही. जर एखाद्या अभ्यासक्रमांला मुळ प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचे असेल तर सदरबाबत विद्यापीठाकडून अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमतेकरीता मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि सदर महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता न घेता अतिरिक्त ५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दिसून येते.

जर एखाद्या महाविद्यालयाने त्यांच्याकडील कोणत्याही अभ्यासक्रमाला मुळ प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर दंडक ४४ अन्वये संबंधित महाविद्यालयाला आर्थिक दंड करण्याची तरतूद आहे.(सोबत दंडकाची छायांकित प्रत जोडलेली आहे)

उक्त बाबी संदर्भात दंडक ४४ (iii) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे :-

A fine not less than the amount of annual tuition fees and not more than ten times the annual tuition fees per student, for students admitted in excess of the permitted strength for course/division or for admitting students in violation of the rules of admission.

सदरबाबत महाविद्यालयाने प्रवेश क्षमतेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याबाबत ०७/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविलेले आहे.

सबब, शै.वर्ष २०१५-१६ मध्ये प्रिं.के.पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने बी.बी.ए.भाग १ या अभ्यासक्रमाकरीता मुळ प्रवेश क्षमतेपेक्षा ०५ जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असल्याने सदर महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्याची बाब विचारार्थ.

ठराव : प्रिं.के.पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने बी.बी.ए.भाग १ या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश क्षमतेपेक्षा ०५ जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असल्याने त्यांना दंडक ४४ नुसार, शैक्षणिक शुल्काच्या दहा पट दंड आकारण्यास व कडक समज देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(७)] माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी. ता.माढा संचलित के.एन. भिसे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी या महाविद्यालयाच्या नावात शै.वर्ष २०१६-१७ पासून के.एन. भिसे आर्टस्, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी असा बदल करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. अध्यक्ष, माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी. ता.माढा यांच्याकडून संस्थेचे संचलित के.एन. भिसे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी या महाविद्यालयाच्या नावात शै.वर्ष २०१६-१७ पासून खालीलप्रमाणे बदल करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे सद्यःस्थितीतील नाव	महाविद्यालयाच्या नावातील बदल
माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी. ता.माढा, जि.सोलापूर.	के.एन. भिसे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी.	के.एन. भिसे आर्टस्, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी.

मा.अध्यक्ष, माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी यांनी प्रस्तुत अर्जासोबत संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या दि.३१/०५/२०१५ रोजीच्या बैठकीतील महाविद्यालयाच्या नावातील बदलाबाबतच्या ठराव क्र.०२ ची खरी नक्कल जोडली आहे. प्राप्त प्रस्तावात संस्थेच्या उक्त महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखेस शासन निर्णय क्र.एनजीसी-२००९/(२२५/०९)/मशि ३, दि.०७ नोव्हेंबर, २००९ अन्वये १००% अनुदानावर मंजूरी मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या नावात बदल करणे आवश्यक असल्याने महाविद्यालयाच्या नावात शै.वर्ष २०१६-१७ पासून उक्तप्रमाणे बदल करून मिळण्याविषयी विनंती केलेली आहे.

महाविद्यालयाच्या नावात बदल करण्याच्या प्राप्त प्रस्तावास प्रथमतः महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाची व तदनंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

त्यास्तव सदर बाब दि.१७/११/२०१५ रोजीच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, ठराव क्र.२ अन्वये माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी. ता.माढा संचलित के.एन. भिसे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी या महाविद्यालयाच्या नावात शै.वर्ष २०१६-१७ पासून के.एन. भिसे आर्टस्, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी असा बदल करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी. ता.माढा संचलित के.एन. भिसे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी या महाविद्यालयाच्या नावात शै.वर्ष २०१६-१७ पासून के.एन. भिसे आर्टस्, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी असा बदल करण्याची बाब विचारार्थ.

ठराव : माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डूवाडी. ता.माढा संचलित "के.एन. भिसे आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी" या महाविद्यालयाच्या नावात शै.वर्ष २०१६-१७ पासून "के.एन. भिसे आर्टस्, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी" असा बदल करण्याबाबत महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(८)] मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदारास विद्यापीठास मनुष्यबळ पुरविण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठास खाजगी ठेकेदाराकडून मनुष्यबळ पुरविण्याकरिता दि.२१/०८/२०१४ रोजी दै.लोकमत या वर्तमानपत्रात, विद्यापीठाच्या (<http://su.digitaluniversity.ac>) व शासनाच्या (www.mahatenders.gov.in) या संकेतस्थळावर ई-निविदेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वात कमी सेवा शुल्क मे.विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, पुणे यांचे असल्याने समितीने मा.सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांच्या दि.२७/११/२०१४ च्या पत्रानुसार मे.विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, पुणे यांच्याकडून मनुष्यबळ पुरविण्याची सेवा घेण्याबाबत शिफारस केली आहे. सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या दि.२९/११/२०१४ रोजीच्या बैठकीत ठेवला असता त्यावर पुढील प्रमाणे निर्णय झाला आहे. "सोलापूर विद्यापीठास पात्र ठेकेदाराकडून मनुष्यबळ पुरविण्याबाबत मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, पुणे यांच्याशी तुलनात्मक तक्त्याप्रमाणे रु.६.९७ (सं.लेखनिक, डाटा ऑपररेटर, प्रयोगशाळा सहायक व वाहनचालक) व रु.६.२४ (प्रयोगशाळा परिचर, शिपाई व माळी) प्रती कर्मचारी प्रती दिन याप्रमाणे ११ महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा करार संपेपर्यंत आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली." सदरच्या मान्यतेनुसार मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांना दि.०१/०१/२०१५ पासून ११ महिन्याकरिता विद्यापीठास मनुष्यबळ पुरविण्याबाबत दि.३१/१२/२०१४ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. तसेच मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, पुणे यांनी निविदेमध्ये नूद केलेल्याप्रमाणे रु.३,५०,०००/- सुरक्षा ठेव (E.M.D. रु.७०,०००/- व रु.२,८०,०००/-) धनाकर्षाद्वारे विद्यापीठात जमा केला आहे. मे.विशाल एक्सपर्ट, पुणे यांचा सोलापूर विद्यापीठास मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भातील करार दि.३०/११/२०१५ रोजी संपत आहे.

मे. विशाल एक्सपर्ट, पुणे यांनी आजतागायत विद्यापीठास चांगल्याप्रकारे सेवा देत आहेत. त्यांच्या संदर्भात कोणत्याही घटकाकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून तक्रार विद्यापीठास प्राप्त झालेली नाही. तसेच नव्याने ई-निविदेची प्रक्रिया करण्याकरिता बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदारास विद्यापीठास मनुष्यबळ पुरविण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.)

ठराव : विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द करावी व प्राप्त होणाऱ्या निविदेमधून न्यूनतम दर, कामाचा अनुभव व त्यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवेचा दर्जा विचारात घेवून कार्य आदेश (work order) देण्यात यावा. तोपर्यंत किंवा तीन महिने यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस, प्रा. लि., पुणे यांना पूर्वीच्याच सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२(९)] डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालाला अनुसरून शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय, विषय/अभ्यासक्रम, विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला शै.वर्ष २०१६-१७ या एका वर्षाचा सुधारीत बृहत आराखडा विचारार्थ.


(टिपणी: शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय, नवीन विषय/अभ्यासक्रम व नवीन विद्याशाखा सुरु करण्याबाबत सर्व अधिकार मंडळाच्या मान्यतेअंती शासनाकडे शै.वर्ष २०१६-१७ चा बृहत आराखडा मान्यतेकरीता दि. १४/९/२०१५ रोजीचे पत्र क्र.सोविसो/मविविमं/संलग्नता/५६९३ अन्वये सादर करण्यात आलेला होता.

आजअखेर कोणत्याही बृहत आराखडयास शासनाची मान्यता प्राप्त झालेली नाही त्यामुळे शै.वर्ष २०१६-१७ च्या बृहत आराखडयास शासनाची मान्यता आहे असे गृहीत धरून शै.वर्ष २०१६-१७ चा बृहत आराखडा दि.०३/१०/२०१५ रोजीच्या दै.दिव्य मराठी, दि.०५/१०/२०१५ च्या दै.संचार व दि.०४/१०/२०१५ च्या दै.तरुण भारत मध्ये प्रसिध्द करण्यात आलेला होता. सदर बृहत आराखडयास अनुसरून प्रस्तुत कार्यालयाकडे नवीन महाविद्यालय सुरु करण्याकरीताचे एकुण ०१ व नवीन विद्याशाखा सुरु करण्याकरीताचे ०२ प्रस्ताव या प्राप्त झालेले आहेत. तसेच बृहत आराखडा सोडून नवीन तुकडी सुरु करण्याकरीता एकुण १० प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

तथापि, दि. १७/१०/२०१५ रोजीचे पत्र क्र. उशिप २०१५/प्र.क्र.६२६/विशि-३ च्या पत्राला अनुसरून सिध्दार्थ खरात, उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि. ०५/११/२०१५ रोजीचे पत्र क्र. उशिप १११३/प्र.क्र.६२६/विशि-३ अन्वये डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालाला अनुसरून शै.वर्ष २०१६-१७ चा सुधारीत बृहत आराखडा तयार करून दि. २१/११/२०१५ पर्यंत शासनाकडे सादर करावे असे कळविलेले आहे. त्यामुळे डॉ.नरेंद्र जाधव यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाला अनुसरून शै.वर्ष २०१६-१७ चा सुधारित बृहत आराखडा तयार करून दि. २१/११/२०१५ पर्यंत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

त्यास्तव शै.वर्ष २०१६-१७ चा सुधारीत बृहत आराखडा तयार करण्याबाबतचा विषय दि.१७/११/२०१५ रोजीच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळासमोर सादर केले असता ठराव क्र. ०५ अन्वये शै.वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षीय दिर्घकालीन बृहत आराखडा, प्राप्त निवेदने व डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अहवालास अनुसरून शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय, विषय/अभ्यासक्रम, विद्याशाखा सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी शै.वर्ष सन २०१६-१७ या एका वर्षाचा सुधारीत शैक्षणिक बृहत आराखडा खालील प्रमाणे तयार करून व्यवस्थापन परिषदेला शिफारस करण्यात आलेला आहे.

ठराव	डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालाला अनुसरून शै.वर्ष २०१६-१७ चा सुधारीत बृहत आराखडा खालीलप्रमाणे तयार करून व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आला.
-------------	--

 <p>सोलापूर विद्यापीठ, सोलापूर शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय सुरु करू इच्छिणा-या संस्थांसाठी शैक्षणिक बृहत आराखडा</p>
<p>सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रात ज्या नोंदणीकृत संस्थांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर खालील प्रमाणे (प्रस्तावित ठिकाण व त्या समोरील अभ्यासक्रमासाठी) नवीन महाविद्यालय सुरु करावयाचे आहेत [बी.बी.ए, बी.सी.ए, बी.एस् (ई.सी.एस), शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, समाजकार्य (बी.एस.डब्ल्यु व एम.एस.डब्ल्यु), इंजिनिअरींग, फार्मसी, एम.बी.ए, बायोटेक्नॉलॉजी व एम.सी.ए ही महाविद्यालये वगळता] अशा सर्व नोंदणीकृत संस्थांना कळविण्यात येते की, सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे (विद्यापीठाच्या बृहत आराखडयानुसारच) विद्यापीठाच्या विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर बृहत आराखडा हा संलग्नित महाविद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रम व नवीन</p>

विद्याशाखा सुरु करण्यासाठीही लागू राहिल.

नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८२ (३) नुसार दि.३१ डिसेंबर २०१५ पर्यंत विद्यापीठाकडे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ कार्यालयात, कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळता स्विकारण्यात येतील. विहित नमुन्यातील अर्ज वित्त व लेखा विभाग (प्रकाशन विभागात) रु.१,०००/- शुल्कास कार्यालयीन वेळेत विक्रीस उपलब्ध आहेत.

अ.क्र.	बृहत आराखडयातील ठिकाण	अभ्यासक्रम
१.	सोलापूर शहर	
	सोलापूर शहर	बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स
		बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन
		विधी महाविद्यालय
		चित्रकला महाविद्यालय
		पी. जी. नॅनो टेक्नॉलॉजी
		कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
		कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय
		कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय
		कला, वाणिज्य व सामाजिक शास्त्रे विद्याशाखे अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
२.	उत्तर सोलापूर	
	वडाळा	वाणिज्य महाविद्यालय
३.	दक्षिण सोलापूर	
	वळसंग	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	होटगी/फताटेवाडी/ आहेरवाडी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
४.	अक्कलकोट	
	अक्कलकोट	कला विद्याशाखे अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
	दुधनी/चपळगाव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	मैदगी	कला व वाणिज्य महाविद्यालय
५.	बार्शी	
	बार्शी	कला व वाणिज्य महाविद्यालय
	वैराग	विज्ञान महाविद्यालय
		कला व सामाजिक शास्त्रे विद्याशाखे अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
	गौडगाव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	मालवंडी	कला महाविद्यालय
६.	मोहोळ	
	मोहोळ	विज्ञान महाविद्यालय
	नरखेड	कला व विज्ञान महाविद्यालय
	कुरुल	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
७.	मंगळवेढा	
	मंगळवेढा/नंदेश्वर	कला व वाणिज्य महाविद्यालय
	बोराळे/डोणज	कला व विज्ञान महाविद्यालय
	सलगर (बु.)	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
८.	सांगोला	
	सांगोला/जुनोनी	बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अँड डिझाईन

	महुद/वाकी शेवणे	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
९.	माढा	
	माढा/कुर्दुवाडी	कला व विज्ञान महाविद्यालय
	टेंभुर्णी	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
१०.	माळशिरस	
	माळशिरस	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	नातेपुते	वाणिज्य महाविद्यालय जर्नलिझम महाविद्यालय
	जाधववाडी	कला व विज्ञान महाविद्यालय
	पानीव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	तांबवे	कला महाविद्यालय
११.	करमाळा	
	करमाळा	विज्ञान महाविद्यालय
	जेऊर/झरे	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	भिलारवाडी/जिंती	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
१२.	पंढरपूर	
	पंढरपूर	संत वाडमय महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय
	कोर्टी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

सदरचे प्रस्ताव DVB-TT Surekh या मराठी भाषेच्या फॉन्ट मध्ये सी.डी. सह सहा (६) प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखांचे प्रस्ताव सादर करतेवेळी संस्थेने / महाविद्यालयाने नियोजित महाविद्यालय/अभ्यासक्रम/विद्याशाखा सुरु करण्याबाबत अर्जासोबत दिलेल्या नियमावली व तपासणी सूची नुसार पूर्तता करुनच प्रस्ताव विहित शुल्कासह विद्यापीठाकडे सादर करावा. तसेच महाविद्यालय/अभ्यासक्रम/विद्याशाखासाठी संस्थेने / महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या सोयी, सुविधा, इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विषयीचे व्हीडीओ चित्रीकरण केलेली व्हीडीओ सी.डी. प्रस्तावाच्या प्रत्येक प्रती सोबत विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त संदर्भातील अधिक माहितीसाठी संलग्नता विभाग, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, सोलापूर येथे व्यक्तिशः किंवा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७४४७७१ /७२ (विस्तार क्र. १२२) येथे संपर्क साधावा.

टिप- १.	अपूर्ण प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत
२.	शै. वर्ष २०१६-१७ साठी मान्यता प्राप्त संस्था/ संलग्नित महाविद्यालयांकडून बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एस्सी (ई.सी.एस), शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, समाजकार्य (एम.एस.डब्ल्यू), इंजिनिअरींग, फार्मसी, एम.बी.ए., बायोटेक्नॉलॉजी व एम.सी.ए या आयासक्रमाचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.
३.	नेक मुल्यांकन /पुनर्मुल्यांकन झालेल्या 'अ' मानांकन प्राप्त महाविद्यालयाना प्राधान्य असेल.
४.	नामवंत औद्योगिक संस्थांना सामाजिक बांधीलकी म्हणून नवीन उच्च दर्जाची महाविद्याये/अभ्यासक्रम सुरु करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
५.	सदरचे जाहिर निविदन (बृहत आराखडा) http://su.digitaluniversity.ac या संकेत स्थळावर News/Events व Download या मथळ्याखाली उपलब्ध आहे.
६.	बृहत आराखडा संदर्भात शासनाकडून वेळोवेळी विहित केली जाणारी मार्गदर्शक तत्वे /सूचना /आदेश लागू राहतील.

सबब, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालाला अनुसरून शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय, विषय/अभ्यासक्रम, विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला शै. वर्ष २०१६-१७ या एका वर्षाचा सुधारीत बृहत आराखडा विचारार्थ)

ठराव : डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय, विषय/अभ्यासक्रम, विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेला शै. वर्ष २०१६-१७ या एका वर्षासाठीचा सुधारीत बृहत आराखडा स्विकारून विद्या परिषदेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[२(१०)] व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार मजूर सहकारी संस्थेकडून करून घेतलेल्या कामाची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि.२५/०८/२०१५ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार, विद्यापीठ परिसरातील खाली नमूद केलेली विविध बांधकामे मजूर सहकारी संस्थेमार्फत करण्यासाठी मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांच्या कार्यालयास दि.२६/०८/२०१५ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम रु.
१)	संगणकशास्त्र संकुलाच्या बाजूस वाहनतळ बनविणे.	रु.२.९० लक्ष
२)	विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावर शेड व खोलीच्या नुतनीकरणाचे काम करणे.	रु.२.२० लक्ष
३)	व्ही. आय. पी. अतिथिगृह समोरील रस्त्याचे BBM डांबरीकरण करणे.	रु.२.९५ लक्ष
४)	मुलांचे वसतिगृह व कॅन्टीनचे रस्त्याचे काम करणे.	रु.२.९० लक्ष
५)	संगणकशास्त्र संकुल इमारती समोरील रस्त्याचे काम करणे.	रु.२.९५ लक्ष
६)	रंगभवन, अभ्यास केंद्र येथील paving block व फरशा व इतर दुरुस्तीचे कामे करणे.	रु.२.८० लक्ष

वरीलपैकी अ.क्र. १, ३, ४ व ६ या कामासाठी मा. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सोलापूर यांनी दि.०३/०९/२०१५ रोजीच्या पत्रान्वये मजूर सहकारी संस्थेचे नामनिर्देशन केले. नॅक सहयोगी समितीची भेट दि.०९ ते १२ सप्टेंबर, २०१५ दरम्यान असल्याने संबंधित कामे त्वरित चालू करण्यात आली. तथापि अ.क्र. २ व ५ या कामासाठी मजूर सहकारी संस्थेचे नामनिर्देशन हे दि.१६/०९/२०१५ रोजी झाले असल्याने व तोपर्यंत नॅक सहयोगी समितीची भेट संपली असल्याने उक्त कामे करण्याबाबत विभागाकडून सादर केलेल्या टिपणीवर मा.कुलगुरुंनी "सदरची कामे ही विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असल्याने नॅक सहयोगी समितीची भेट झाली असली तरी ती कामे पूर्ण करून घ्यावीत" असे आदेश दिले होते. त्यानुषंगाने वरीलप्रमाणे करण्यात आलेली कामे व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव : व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार मजूर सहकारी संस्थेकडून करून घेतलेल्या कामाची नोंद घेण्यात आली.

[२(११)] विद्यापीठ परिसरात जे.सी.बी., डंपर व ट्रॅक्टर इ. द्वारे केलेल्या अतिरिक्त कामाबाबत.

(टिपणी: विद्यापीठात कराव्या लागणाऱ्या अंदाजे रु. २ लाख इतक्या अंदाजित खर्चाच्या विविध कामासाठी जे.सी.बी., डंपर आणि ट्रॅक्टर भाड्याने घेणे आवश्यक होते. त्यासाठी विद्यापीठाने दि.२६/०६/२०१५ रोजी प्रसिध्द केलेल्या निविदा सूचनेनुसार प्राप्त तीन निविदाधारकांमधून न्यूनतम दर असलेले मे. विश्व अर्थ मूव्हर्स, सोलापूर यांना बांधकाम समितीच्या शिफारशीनुसार, व्यवस्थापन परिषदेने दि.३१/०७/२०१५ रोजीच्या बैठकीत डंपर रु.४७५/- प्रति तास, ट्रॅक्टर रु.४००/- प्रति तास व जे. सी. बी. रु.७५०/- प्रति तास या दराने मे. विश्व अर्थ मूव्हर्स, सोलापूर यांना काम देण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानुसार मे.विश्व अर्थ मूव्हर्स, सोलापूर यांना पत्र जा.क्र.सोविसो/अभि.विभाग/कार्यारंभआदेश/२०१५-१६/४८२३,दि.२०/०८/२०१५ नुसार कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.

विद्यापीठास नॅक सहयोगी समिती दि.०९ ते १२ सप्टेंबर, २०१५ दरम्यान भेट देणार असल्याने ट्रॅक्टर, डंपर व जे.सी.बी. ची कामे मोठ्या प्रमाणात करावी लागली. याशिवाय नॅक समितीच्या भेटीसाठी सुरुवात केलेल्या विद्यापीठ परिसरातील विविध संकुले / प्रशासकीय विभाग यांच्यासमोर लॉन व रोपे लावणे, खेळाचे मैदान तयार करणे, व्ही. आय. पी. अतिथीगृहासमोर लॅन्डस्केपिंगसाठी माती व मुरुम टाकणे ही कामे अद्याप अपूर्ण राहिलेली होती व ती पूर्ण करणे आवश्यक होते. त्यासाठी रु. २ लाखाची तरतूद कमी पडत असल्याने वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी किमान रु.२.२५ लाखाचा अधिकचा खर्च अपेक्षित होता.

वरीलप्रमाणे सुरुवात केलेली कामे अर्धवट अवरथेत ठेवल्यास लॉनसाठी तयार केलेल्या व अर्धवट असलेल्या जमिनीवर लॉन लावता येणार नव्हते, नव्याने तयार केलेल्या कर्बिंग शेजारी लॉन लावण्याकरिता माती टाकणे शक्य होणार नव्हते. खेळाचे मैदान पूर्णपणे वापरासाठी उपयोगात आणता येणार नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने केलेला जवळपास रु.२ लाखाचा खर्च वाया जाऊन विद्यापीठ परिसर दिसायला व्यवस्थित दिसणार नव्हते.

वरील वस्तुस्थिती व रु. २ लाखाची कामे करण्यासाठी वर्तमानपत्रात निविदा सूचना काढून व विहित प्रक्रियेचा अवलंब करून कार्यवाही केलेली असल्याने अधिकची अंदाजे रु.२.२५ लाखाची कामे मे. विश्व अर्थ मूव्हर्स, सोलापूर यांच्याकडून करून घेण्यास मा.कुलगुरुंनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली.

वरीलप्रमाणे उर्वरित कामे करून घेण्यासाठी रु.२,१४,६२५/- इतक्या झालेल्या खर्चास मान्यता देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरात जे.सी.बी., डंपर व ट्रॅक्टर इ. द्वारे अधिकच्या केलेल्या कामास व रु.२,१४,६२५/- च्या खर्चास विशेष बाब म्हणून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद